

**Date: August 09, 2023** 

Corporate Relations Department **BSE Limited**, 1<sup>st</sup> Floor, New Trading Wing, Rotunda Building, P J Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001. The Market Operations Department

National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor,
Plot No C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051.

Ref: Peninsula Land Limited (Scrip Code: 503031, Scrip Symbol: PENINLAND)

Sub: Regulation 30 and 47 of SEBI (LODR) Regulations, 2015 - Newspaper Advertisement of the Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June 2023

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, Please find enclosed herewith copy of newspaper advertisement for Extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2023, approved by the Board of Directors of the company at its meeting held on Monday, 07<sup>th</sup> August, 2023 and published in the following Newspapers on 09<sup>th</sup> August, 2023.

- 1. The Free Press Journal ENGLISH;
- 2. Navshakti MARATHI

Please take the above on record.

Yours Sincerely, For Peninsula Land Limited

Mukesh Gupta
Company Secretary & Compliance Officer

Encl.: as above

PENINSULA LAND LIMITED

503, Peninsula Towers, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India. Phone : +91 22 6622 9300
Fax : +91 22 6622 9302
Email : info@peninsula.co.in
URL : www.peninsula .co.in
CIN : L17120MH1871PLC000005



nstitution, More Particular Described Hereunder By Mortgaging Your Immovable Properties (Securities and Defaulted In Repayment Of The Same. Consequent To Your Defaults, Your Loans Were Classified A Non-Performing Assets And Said Loan Accounts Alongwith All Rights, Titles & Interests, Benefits Due Receivables Have Been Assigned In Favour Of Kotak Mahindra Bank Limited Vide Separate Deeds C Assignment Mentioned Hereunder, The Bank Has Pursuant To The Said Assignment And For Th Recovery Of The Outstanding Dues, Issued Demand Notice Under Section 13(2) Of The Securitizatio And Reconstruction Of Financial Asset And Enforcement Of Security Interest Act, 2002 (The Act), Th contents Of Which are Being Published Herewith as Per Section 13(2) Of The Act Read With Rule 3(1) O he Security Interest (Enforcement) Rules, 2002 As And By Way Of Alternate Service Upon You. De Of The Borrower, Co-Borrowers, Securities, Lender, Outstanding Dues, Demand Notice Sent Under ection 13(2) And Amount Claimed There Under Are Given As Under:

Details Of The Immoveable Property Date 4. Amount Due In Rs Name And Address Of The

Borrower, Co-borrowers, Loan Account No, Loan Amount

Mr. Mevalal Ramlalit Sharma S/O
Mr. Ramlalit Zinkhan Sharma & Flat No. 302, 3rd Floor, Admeasurin;
Mrs. Meena Mewalal Sharma Abdurant Sharma Abdurant School, Karjat, Raigad Marathi School, Karjat, Raigad Rardin School, Malwadi Road, Near Marathi School, Malwadi Karjat, Pir- 410201 All Also At: Near Marathi School, Malwadi Karjat, Raigadh, Maharashtra-410201 All Also At: Flat No. 302, 3rd Floor, Shree Hari ChSL, S.No. 12, H.No. 2b/2b, Plot No. 3 At Village Mundre (Budruk), Karjat, TalKarjat, Dist. Raigad And Sul. Village Mundre (Budruk), Karjat, TalKarjat, Dist. Raigad Composition Shree Hari ChSL, S.No. 12, H.No. 2b/2b, Plot No. 3 At Village Mundre (Budruk), Karjat, TalKarjat, Dist. Raigad Composition Shree Hari ChSL, S.No. 12, H.No. 2b/2b, Plot No. 3 At Village Mundre (Budruk), Karjat, TalKarjat, Dist. Raigad Pin 410201 Loan Account Number: HL/0235H/17/1100359 Loan Amount Sanctioned Ras.15,90,000/- (Rupees Fitted Ras.15,90,0

Mrs. Preeti Jayesh Soni Legal Heir All The Piece And Parcel Property 1. Poon a wall a And W/O The Co-Borrower Late Bearing Flat No. 303, On 3rdFloor, Housing Finance Jayesh Alabhai Soni &Mr. Vishal Jayesh Soni Legal Heir And S/O The Bearing Flat No. 303, On 3rdFloor, Initied.

Jayesh Soni Legal Heir And S/O The Co-Borrower Late Jayesh Alabhai Soni Legal Heir And S/O The Gorrower Late Jayesh Alabhai The Land Bearing House No. 3964. Rs. 19, 62, 240/-8 Begam Chawl, S.V. Road, Near Bappa 3987 And 3988, Lying And Being Sitam Mandir, Ambawadi, Dahisar (E), Situated At Village Dandipada, (Rupees Nineteen Sitam Mandir, Ambawadi, Dahisar (E), Situated At Village Dandipada, Wombai - 400068. Both Also At: Flatt Boisar(E), Taluka And District Thous and Two No. 303, 3rdFloor, Sai Deep Apartment, Flatlka Boisar (E), Taluka And District Thous and Two No. 12/1, Dandi Pada Road, Boisar East, Palghar-401501. Loan Of Sub-Registrar At Palghar IVII. of Androuser HM/0458/H/16/ Name Of The Mortgagors: Mrs. 1107, 2023 With Account Number: HM/0458/H/16/ Name Of The Mortgagors: Mrs. 1107, 2023 With Thirty Two Thousand Only). Var. the horrower and co-horrower/s are therefore called upon to make payment of the above You the borrower and co-borrower/s are therefore called upon to make payment of the above nentioned demanded amount with further interest as mentioned hereinabove in full within 60 days.

BEFORE THE MAMLATDAR & CERTIFYING OFFICER OF PERNEM TALUKA, PERNEM GOA Mutation Case No. Mut / 34467 / Mandrem / 2023. Maha Seer Hotels And Resorts Private Limited through its Project Manager an authorized representative Snehal Dharma Pednekar ....Applicants

V/S

this notice failing which the undersigned shall be constrained to take action under the act to enforc the above-mentioned securities. Your attention is invited to provisions of sub-section (8) of section 1 of the act by virtue of which you are at liberty to redeem the secured asset within period stipulated i

the aforesaid provision. Please note that as per section 13(13) of the said act, you are restrained fro

ansferring the above-referred securities by way of sale, lease or otherwise without our consent.

ace: Mumbai Date:09.08.2023

Authorized Officer For Kotak Mahindra Bank Ltd.,

Anant Ganesh Desai ..Opponents/Respondents 02 Anant Chandrakant Pai 03 Ankit Raghunath Bhangui 04 Bhanumati Datatray joshi alias Sumita Vinayak Desai 05 Dilip Atmarama Shetye 06 Grishma Kamat 07 Kedar Arvind Desai 08 Nandini Desai 09 Pirojabai Dwarkanath Desa alias Pirozabai Dessai 10 Quiran Sadassiva Dessa alias Kiran Sadashiv Dessai 11 Rashmi J. Dessai. 12 Samiksha Rajendra Desai 13 Samita Vinayak Desai 14 Shashikant Pandit 15 Sriniwas Panduran Bakshi 16 Sulaksha Rajendra Desai Alias Vruti Vaibhav Kadkade 17 Sumati Rajendr Desai 18 Sumedha Venkatesh Kurade alias Sumedha Rajendra Dessai 19 Surekha Dilir Desai 19 Sulliedin Verikatesii Mulade alias Sulliedin Angerilaria Desai 19 Sulliedin Jilik Shetiye 20 Sulliendra Sadashiv Desai 21 Vaibhav Dilip Kadkade 22 Veena Arvind Desa 23 Vineet Shashikant Pandit Alias Veenit Goa Un Shashikant Pandit 24 Aniruddha Jagannath Desai 24 Arvinda Sadassiva Desai 26 Dilip Atmaram Shetye 27 Dwarkanath Anant Desai alias Dwarkanath Anant Dessai 28 Jagannath Sadashiv Desai 29 Limaba Sadashiv Desai 30 Nilesh Kulkarni 31 Preeti Vineet Pandit Alias Preeti Veenit Pandit Alias Preeti Sharma Preeti Sharma 32 Rajendra Desai alias Rajendra Dwarcanata Dessai 33 Sada Shiv Ragunath Dessai alias Sadassiva Raghunath Dessai 36 Sanahata Desai Alias Sainisria Ankii. Dialigui 33 Shaladdiantida Sadashiv Desai 30 Shierialada Sadashiv Desai Alias Snehalata Shashikant Pandit Alias Snehalata S Pandit 37 Sulaksha Rajendra Desai 38 Shankar Jairam Prabhu 39 Sumati Rajendra Desai Alias Siya Shankar Prabhu 40 Sunalini Desai alias Shubada Srinivas Bakshi 41 Surekha Dwarkanth Desai alias Surekha Dilip Shetye 42 Umabai Sadashiv Desai 43 Vandana Anant Pai 44 Vinayak Dwarkanath Desai 45 Sadashiv Raghunath Desai To, The above named opponents/Legal heirs/ Representatives PUBLIC NOTICE

Whereas the above named applicant Maha Seer Hotels And Resorts Private Limited through Whereas the above named applicant Maha Seer Hotels And Resorts Private Limited through its Project Manager and authorized representative Snehal Dharma Pednekar r/o 2 Kasturba Gandhi Marg New Delhi India 110001, has filed the application U/S 96 of Goa Land Revenue Code 1968 for mutation in property bearing Survey no. 211/1 situated in village Mandrem Taluka Pernem Goa. Applicant has acquired right over a property by virtue of Deed of sale under registration PNM-1-216-2021 Book 1 document dated 14/07/2021 duly registered in the Office of the Civil cum Sub Registrar at Pernem Goa. Applicant has also filed 1. Deed of Succession dated 17/01/2020, 2. order in Inv Pro no 453/10/E dated 11/09/2017. 3. Deed of Succession Dated 10/10/2009 and 4. Deed of Succession dated 06/03/2009 as a link occument. Therefore applicant requested to include the pame of Maha Seer Hotels And document. Therefore applicant requested to include the name of Maha Seer Hotels And Resorts Private Limited in the occupant column of form I & XIV of above mentioned surveno., by deleting existing name of Sadashiv Raghunath Desai and Anant Ganesh Desai. And whereas Notices in Form No. X ( under Rule 10 ) of the LRC 1968 have been issued to a

the interested parties by through Reg. AD post, at their last known addresses; however our of which some of the notices returned with postal remarks viz Address left return to sender, party left, No proper Address, hence some postal receipt placed on records. It is further informed by the applicant that whereabouts of the other occupants are not know to him and he do not know the exact/correct residential address of living persons Of the legal heirs of deceased person, therefore the applicant prayed vide letter dated 14/07/2023 alongwith affidavit dated 14/07/2023, for the substitute services of notice in Form No. X in any one local daily newspaper as required under order V Rule 20 (1-A) of C.P.C.1908. As the applicant is not aware of the fresh addresses of the above opponents, their legal heirs/ legal representatives if any, wherever they are presently residing and also the whereabouts of them; the applicant sought for the substitute service. Now therefore, notice in form No. X is hereby published in the local daily newspaper for the benefit of all the above opponents/Legal heirs/legal representatives of the deceased person or any other Interested parties besides mentioned hereinabove, in the said mutation entry in respect of Survey No. 211/1 of Village Mandrem in Pernem Taluka. They are further, requested to file their say if any, to the said mutation entry within fifteen days from the date of publication of this notice, failing which the suitable order under LRC shall be passed by the certifying office. shall be passed by the certifying officer.

Place: Pernem Goa. Date: 03/08/2023 SEAL

Sd/- (Anant Rajaram Malik), Mamlatdar of Pernem Taluka, Pernem Goa **Polychem Limited** 

CIN NO:L24100MH1955PLC009663 Regd. Office - 7 J Tata Road, Churchgate Reclamation, Mumbai - 400020 Telephone: 91 22 22820048; Website :www.polychemltd.com Email :polychemltd@kilachand.com

**Extract of Standalone Unaudited Financial Results** for the quarter ended June 30, 2023

	101 1110 4041101 01140		00, 202	(Rs. I	ln Lakhs)
Sr.	DARTIOUS ARO	Qu	arter ende	d on	Year ended on
No.	PARTICULARS	30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23
		Unaudited	Refer Note	Unaudited	Audited
			No.3		
1	Total income from operations (net)	921.30	714.40	1,009.42	3,571.41
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	153.04	63.50	80.05	460.06
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	121.21	50.32	75.24	372.14
4	Total Comprehensive Income for the period	119.72	47.77	74.11	366.20
5	Paid-up Equity Share Capital (Face Value				
	Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40
6	Other Equity (excluding Revaluation reserve)				
	as shown in the Balance Sheet of previous year)				2,630.99
7	Earning per share (EPS) before extraordinary				
	items (of Rs.10/-each) (not Annualized)				
	Basic & Diluted : (In Rs.)*	30.00	12.45	18.62	92.10
*EF	PS is not annualised for the Quarter ended Ju	ne 30, 202	3, Quarter	March 31,	2023

**Extract of Consolidated Unaudited Financial Results** 

	tor the quarter ended June 30, 2023								
	•			(Rs. I	In Lakhs)				
Sr.	DARTICUL ARC	Qu	d on	Year ended on					
No.	PARTICULARS	30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23				
		Unaudited	Refer Note	Unaudited	Audited				
			No.3						
1	Total income from operations (net)	1,424.39	1,285.79	1,416.31	5,684.84				
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	225.23	229.50	113.43	1,052.83				
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	193.41	216.31	108.62	964.91				
4	Total Comprehensive Income for the period	191.92	205.11	106.31	946.78				
5	Paid-up Equity Share Capital								
	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40				
6	Other Equity (excluding Revaluation reserve)								
	as shown in the Balance Sheet of previous year)				3,448.62				
7	Earning per share (EPS) before extraordinary								
	items (of Rs.10/-each) (not Annualized)								
	Basic & Diluted : (In Rs.)*	39.65	37.00	23.08	178.89				
*El	PS is not annualised for the Quarter ended Ju	ne 30, 202	3, Quarter	March 31,	, 2023				

and Quarter June 30, 2022

### Notes:-

Place: Mumbai

Date: August 08, 2023

and Quarter June 30, 2022

- 1 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and the Company's website (www.polychemltd.com).
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on August 08, 2023.
- The financial figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between audited figures with respect to full financial year ended on March 31, 2023 and the published unaudited year to date figures upto the third quarter ended December 31 2022 which were subject to limited review.

P T KILACHAND (DIN No.:00005516) **Managing Director** 



वैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda Sacreta 10 Subse

Stressed Assets Management Branch 1st Floor 17-B Horniman Circle Fort. Mumbai -400001 Phone: 022-68260010 Email: sammum@bankofbaroda.com

**CORRIGENDUM** Corrigendum to Possession Notice dated 05.08.2023 published in Free Press Journal and Navshakthi on 08.08.2023 in "Branch Name Address & e-mail" May be read as Stressed Assets Management Branch, 1st Floor, 17-B, Horniman Circle, Fort, Mumbai 400001, sammum@bankofbaroda.com instead of Regional Stressed Assets Recovery Branch, Dena Bank Building, 1st Floor, 17-B. Horniman Circle, Fort, Mumbai-400001, sarmms@bankofbaroda.co.in Sd/-

Date: 08/08/2023 Authorised Officer Place: Mumbai Bank of Baroda

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY DINDOSHI (BORIVALI DIVISION) SUMMARY SUIT NO. 368 OF 2021

ICICI Bank Ltd. Through its authorized representative Mr. Rajesh Chintaman Wankhede, Father's Name- Chintaman Shankar Wankhede, Age 45 Years, A banking company incorporated and registered under the provisions of the Companies Act, 1956 and a Scheduled Bank within the meaning of the Reserve Bank of India Act,1943 and having its at ICICI Bank Limited, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara- 390007 and Corporate Office at ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Mumbai 400 051 and having branch Office at MIDC Tower, near Trans Trade Centre, Andheri (East), Mumbai- 400093

Versus NARESH PARMANAND BHATIA Father's Name-Parmanand, Age: Adult, Having his residential address at BK No.1485, Room No.14, on Plot Section 30B Ulhasnagar, Thane- 421004 Having his office address at: Rhombus Technologies Pvt. Ltd., 601, Dhanthak Plaza, Makwana Road, Marol Andheri East, Mumbai- 400059 ...Defendant

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before His Honour Judge SHRI A. V. DHULDHULE presiding in the Court Room No. 5 on 11.08.2023 at 11:00 O'clock in the forencon by the above-named Defendants for the following reliefs:

(a) That it be declared that ar aggregate sum of Rs. 2,66,185.62/- (Rupees Two Lakh Z,00,185.02/- (Rupees IWO Lakin Sixty Six Thousand One Hundred Eighty Five and Sixty Two Paise Only) is due and payable as on 07.04.2021 with further interest thereon @ 40.80% p.a. from 08.04.2021 till the date of actual payment by the Defendant actual payment by the Defendant to the Plaintiff as per Statement of Account at Exhibit D;

(b) Costs of this suit be provided for; (c)Any other or further relief as may be deemed fit and proper in the circumstances of the case be granted.

Dated this 12th day of July, 2023.

For Registrar,

For Registrar City Civil Court, At Dindoshi Sealer Mr/Messrs Advocate for the plaintiff /s Address:-VIDHII PARTNERS, ADVOCATES 2nd Floor, Darabshaw House, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai- 400001

NARESH PARMANAND BHATIA



**Particulars** 

Total Revenue from operations (net)

Earning Per Share (of ₹10/- each)

Equity Share Capital

Place · Mumbai

CUB

Dated : August 08, 2023

Basic

Diluted

Note

Net Profit / (Loss) for the period before tax

Total Comprehensive Income for the period

Net Profit / (Loss) for the period after tax

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE 2023

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock

CITY UNION BANK LIMITED

**Credit Recovery and Management Department** 

Administrative Office: No. 24-B, Gandhi Nagar, Kumbakonam - 612 001. **E-Mail id**: crmd@cityunionbank.in,

Ph: 0435-2432322. Fax: 0435-2431746

RE-TENDER-CUM-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

The following property/ies mortgaged to **City Union Bank Limited** will be sold in Re-Tender-cum Public Auction by the Authorised Officer of the Bank, under Rule 8 (6) & 9 of the Security Interes

(Enforcement) Rules, 2002, under the SARFAESI Act, 2002, for recovery of a sum of **Rs.14,69,190**/-(Rupees Fourteen Lakh Sixty Nine Thousand One Hundred and Ninety only) as on 06-08-2023

ogether with further interest to be charged from 07-08-2023 onwards and other expenses, any

other dues to the Bank by the borrowers / guarantors No.1) Mr. Dashrath Dhaku Bhuvad, S/o.

Mr. Dhaku Bhuvad, At Room No.307, Bhaskar Balaji Building, Subhash Road, Dombivil (West) - 421202. Also at, Mr. Dashrath Dhaku Bhuvad, S/o. Mr. Dhaku Bhuvad, No.3, LBS

Market Building, 1st Floor, L.N. Road, Near Matunga Station, Mumbai - 400019. No.2) Mrs.

Chaitali Dashrath Bhuvad Alies Chaitali C. Tambat, W/o. Mr. Dashrath Dhaku Bhuvad,

Immovable Property Mortgaged to our Bank

(Property Owned by Mrs. Chaitali Dashrath Bhuvad Alies Chaitali C. Tambat, W/o

Mr. Dashrath Dhaku Bhuvad & Mr. Dashrath Dhaku Bhuvad, S/o. Mr. Dhaku Bhuvad)

All that piece and parcel of Flat No.102, First Floor Building, admeasuring 510 Sq.ft., in the

building known as Omkar Apartment, Asade Dombivli Taluk, Kalyan District lying and being

at Survey No.102, Hissa No.5, in the Revenue Village Asada, Taluka Kalyan, District Thane

within the Registration Sub-District Kalvan and within the limits of Asade Gram Panchayat

Boundaries of the Property:- East - Building, West - Internal Road, North - Chawl, South - Chawl.

Reserve Price: Rs.18,00,000/-

(Rupees Eighteen Lakh only)

RE-AUCTION DETAILS

(1) The intending bidders should be present in person for the auction and participate personally and

give a declaration in writing to the effect that he/she is bidding for himself/herself. (2) The intending bidders may obtain the Tender Forms from The Manager, City Union Bank Limited, Mumbai-Dombivili Branch, Shop No. 1,2,3 & 4, Shree Sneha Apartment, Plot No 11, Arunodaya CHSL,

Mahatma Phule Road, Near Swami Vivekanand School, Dombivili West, Thane Maharashtra - 421202. (3) The intending bidders should submit their bids only in the Tender Form prescribed in sealed envelopes addressed to The Authorised Officer, City Union Bank Ltd.

ogether with a Pay Order / Demand Draft for an EMD of 10% of the Reserve Price, drawn in favou

of "City Union Bank Ltd.", on or before 02.00 p.m. on the date of Tender-cum Auction Sale hereby notified. (4) For inspection of the property and other particulars, the intending purchaser may contact **Telephone No.0251-2405681, Cell No.9325007428.** (5) The property/ies

are sold on "As-is-where-is". "As-is-what-is" and "whatever-there is" basis. (6) The sealed tenders

will be opened in the presence of the intending bidders at 03.00 p.m. on the date of Tender-cum

Auction Sale hereby notified. Though in general the sale will be by way of closed tenders, the

Authorised Officer may, at his sole discretion, conduct an Open Auction among the interested bidders who desire to quote a bid higher than the one received in the closed tender process, and

in such an event, the sale shall be conferred on the person making highest bid. The sale

however, is subject to confirmation of City Union Bank Limited. (7) The successful bidder shall have to pay 25% (inclusive of EMD paid) of the Sale amount immediately on completion of

sale and the balance amount of 75% within 15 days from the date of confirmation of sale, failing which the initial deposit of 25% shall be forfeited. (8) The Sale Certificate will be issued by the

Authorised Officer in favour of the successful purchaser only after receipt of the entire sale

consideration within the time limit stipulated herein. (9) The successful purchaser shall bear the charges/fees payable for conveyance, such as stamp duty, registration fee etc., as applicable

under law. (10) The successful bidder should pay the statutory dues (lawful house tax, electricit) charges and other dues), TDS, GST if any, due to Government, Government Undertaking and

local bodies. (11) The Authorised Officer shall have all the powers to accept or reject the bids o

Regd. Office: 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District,
Tamil Nadu - 612 001, CIN - L65110TN1904PLC001287,
Telephone No. 0435-2402322, Fax: 0435-2431746, Website: www.cityunionbank.com

postpone or cancel the sale without assigning any reason whatsoever.

HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078, Email: corporate@hirect.com

Tel.: +91-22-25696789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

PARTICULARS

Net Profit/(Loss) for the period (before Tax

Net Profit/(Loss) for the period before Tax (afte

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after

Total Comprehensive Income for the period

(after Tax) and Other Comprehensive Income

Reserves (excluding Revaluation reserves) as

shown in the Balance Sheet of previous year Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinuing operations) Earnings per equity share before exceptional

Earnings per equity share after exceptional

Regulations, 2015.

Place: Mumbai

Dated: 8th August, 2023

[Comprising Profit / (Loss) for the period

(after tax)] Equity Share Capital

Diluted

items

Basic

Diluted

Total Income from Operations

Quarter Ending

30.06.2023

(Unaudited

9,758.48

262.63

189.77

191.94

342.48

1.10

1.11

1.10

Year to date

current period

31.03.2023

(Audited

35,909.94

208.27

(868.36)

(636.29)

(624.88)

342.48

2.64

(3.84)

(3.84)

10,828.96

figures for the 3 months ended in

Corresponding

(Unaudited

7,264.00

(320.85)

(320.85)

(227.08)

(224.83)

331.2

(1.37)(1.36)

(1.37)

(1.36)

the previous year

Place: Kumbakonam. Date: 07-08-2023

Venue

City Union Bank Limited, Mumbai-Dombivili Branch,

Shop No. 1 2 3 & 4 Shree Speha Apartment

Plot No 11, Arunodaya CHSL, Mahatma Phule Road,

Near Swami Vivekanand School, Dombivili West, Thane, Maharashtra - 421202 Telephone No.0251-2405681, Cell No.9325007428.

Date of Re-Tender-cum-Auction Sale

31-08-2023

Terms and Conditions of Re-Tender-cum-Auction Sale:

At Room No.307, Bhaskar Balaji Building, Subhash Road, Dombivli (West) - 421202.

Exchange website www.bseindia.com and the Company's website www.hindoostan.com.

hirect.com

Note: 1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the

Board of Directors of the Company at the meeting held on 8th August, 2023. The Statutory

Auditors have carried out the Limited review of the financial results for the guarter ended 30th

June, 2023 under Regulation 33 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements)

HINDOOSTAN MILLS LTD.

Phone : 022 61240700

Quarte

ended

30th June

2023

2,061.86

(59.92)

166.45

(3.67)

(3.67)

(Unaudited) (Audited)

■Email: contact@hindoostan.com ■ www.hindoostan.com

ended

31st March

2023

9,908.60

(680.49)

(675.53)

166.45

(40.88)

(40.88)

For HINDOOSTAN MILLS LTD.

KHUSHAAL THACKERSEY EXECUTIVE DIRECTOR

ended

30th June

2022

(Unaudited)

2,799.20

(116.26)

(116.26)

(113.74)

166.45

(6.98)

(6.98)

**Public Notice** Notice is hereby that Mrs. Neeta M Dusiia who is a joint member of the Oshiwara industrial centre premises Co-op Society Ltd. having address at Opp. Oshiwara Bus Depot. New Link Road. Goregaon (W) Mumbai 400104. had passed away on 28th September 2019. The deceased was joint holder of Unit no 52, Wing on ground floor in the building known as Oshiwara Industrial Centre Premises Co-op Society Ltd. and was issued share certificate No. 162 with Distinctive no. 1481-1490 issued by the Society against the said Unit. The first holder Mr. Murli T. Dusija has made an application for transmission of the shares and said interest held by the deceased jointholder to his name Society hereby invite claims and objections from any heirs or claimants to transfer the share and interest held by the deceased joint holder to the name of Mr. Murli T. Dusija within the period of 14 days from the date of publication of this Notice to be registered with the society at Oshiwara industrial centre premises Co-op. Society Ltd. with documentary proofs and / or evidence in support of their Claim. If no claims are received within the stipulated period the society shall be free to transmit the share and interest of the deceased joint member Neeta M. Dusija to the name of the first

as per the bye laws. Mumbai. Dated 9th August 2023 For and on behalf of **The Oshiwara Industrial Centre** Premises Co-op Society Ltd.

(b) Diluted

For Discontinued Operations

member by following the procedure

#### VARUN MERCANTILE LIMITED Regd.Office: 147,14th Floor, Atlanta, Nariman Point. Mumbai 400 021.

CIN: L51909MH1985PLC321068 • Website: www.vml.org.in Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2023

		(₹ in lakh, except per share da					
SI. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30,06,2022 (Unaudited			
1.	Total income from operations	0.00	0.00	0.00			
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax, (before Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	3.83	13.65	3.09			
٥.	(after Exceptional and /or Extraordinary items)	3.83	13.65	3.09			
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.95	7.08	1.54			
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	1.95	7.08	1.54			
6.	Equity Share Capital	199.20	199.20	199.20			
7.	Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet		316.98				
8.	Earnings per Share (Face value of ₹ 10/- each) for continuing and discontinued operations						
	Basic	0.10	0.36	0.08			
	Diluted	0.10	0.36	0.08			

 Results for the quarter ended 30th June, 2023 are in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The figures of the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable. The Audit Committee has reviewed the above results. The Board of Directors at its meeting held of

8th August, 2023 has approved the above results and its release. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid Results. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2023 are available on the Stock Exchange website

(www.bseindia.com) and Company's website (www.vml.org.in) For Varun Mercantile Limited

Sanjay T. More

Place: Mumbai

**Navkar Corporation Ltd** Container Freight Stations & Rail Terminals

Registered Office: 205-206, J.K. Chambers, Sector 17, Vashi, Navi Mumbai- 400703. Website: http://www.navkarcfs.com, CIN: L63000MH2008PLC187146

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

Rs. in Lakh (except EPS) Quarter Year Quarter **Particulars** ended ended ended

	30.06.2023	31.03.2023	30.06.2022
	Unaudited	Audited	Unaudited
Total Income from Operations (net)	10,591.93	44,967.58	13,061.24
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	630.10	6,822.51	1,811.68
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	372.63	7,299.52	1,291.11
Profit / (Loss) from discontinued operations before tax	-	4,151.51	1,187.85
Tax expenses of discontinued operations	-	2,201.92	105.51
Total Comprehensive income after tax	369.15	9,271.08	2,384.34
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10 each)	15,051.92	15,051.92	15,051.92
Other Equity (Excluding Revaluation Reserve)	Nil	1,82,600.3	Nil
Earnings Per Share after extraordinary items			
(Face value of Rs. 10 each) (not annualised)			
For Continuing Operations			
(a) Basic	0.25	4 85	0.86

(a) Basic 0.72 (b) Diluted 1.30 0.72 Notes: 1.) The results for the quarter ended June 30, 2023 were reviewed by the Audit Committee of the Board, and approved

and taken on record by the Board of Directors at their meeting held on August 08, 2023. 2.) The above is an extract of the detailed Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Financial Results in the prescribed format are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website at www.navkarcfs.com. For Navkar Corporation Limited

Place: Navi Mumbai Date: August 8, 2023

Shantilal J. Mehta Chairman and Managing Director DIN: 00134162

4.85

0.86

0.25

## PENINSULA LAND LIMITED

Regd. Office: 503, 5th Floor, Peninsula Tower-1, Peninsula Corporate Park. Ganpatrao Kadam Mara Lower Parel, Mumbai-400013 Phone: +91 22 6622 9300; Fax: +91 22 6622 9302

Email: investor@peninsula.co.in: Website: www.peninsula.co.in CIN: L17120MH1871PLC000005

Extract of the Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023

Rs. Lakhs **Particulars** Standalone Year ended Quarter ended 30-Jun-22 30-Jun-23 31-Mar-23 31-Mar-23 Unaudited Audited Unaudited Audited 13,739 14,765 30,374 1,00,212 1,26 1,463 1,126

Total Revenue From Operations (Net) Net Profit /(Loss) from ordinary activities (before Tax Exceptional items) Net Profit /(Loss) from ordinary activities before Tax 464 5,030 (after Exceptional items) Net Profit /(Loss) for the period after Tax (after 2,682 1.715 464 5,030 Exceptional items) Total Comprehensive Income for the period 2,684 1,726 5,038 463 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face value of Rs. 2/- per 5,880 5,880 5,590 5,880 share) Other Equity (Excluding Revaluation Reserve) As (4.685)Shown In The Audited Balance Sheet Of The Previous Year (Standalone basis) Earning Per Share (of Rs. 2/- each) (For continuing and discontinued operations) Basic: 0.92 0.61 0.17 1.80 Diluted 0.91 0.61 0.17 1.80

Particulars		Consoli	dated	
	(	Quarter ended		Year ended
	30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Revenue From Operations (Net)	18,833	15,138	31,800	1,03,892
Net Profit /(Loss) from ordinary activities (before Tax, Exceptional items)	2,667	3,011	1,880	8,546
Net Profit /(Loss) from ordinary activities before Tax (after Exceptional items)	6,131	5,664	1,386	10,210
Net Profit $/(Loss)$ for the period after Tax (after Exceptional items)	6,168	5,573	1,276	10,156
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] attributable to Owners of the company	6,047	5,271	1,279	9,708
Equity Share Capital (Face value of Rs. 2/- per share)	5,880	5,880	5,590	5,880
Other Equity (Excluding Revaluation Reserve) As Shown In The Audited Balance Sheet Of The Previous Year	-	-	-	(4,141
Earning Per Share (of Rs. 2 /- each) (For continuing and discontinued operations)				
Basic:	2.06	1.88	0.46	3.47
Diluted :	2.05	1.88	0.46	3.4

The Company does not have any extraordinary item to report for the above periods

1. The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial results for the Quarter ended June 30, 2023, filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said results are available on the websites of the stock exchanges (www.bseindia.com / www.nseindia.com) and on the website of the

2. The financial results for the quarter ended June 30, 2023 have been reviewed by the Audit Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on August 7, 2023 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Further, the same have been reviewed by the statutory auditors of the Company.

> For and on behalf of the Board of Directors Peninsula Land Limited

Date : August 7, 2023 Rajeev A. Piramal Executive Vice Chairman & Managing Director

2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said Financial Results is company (www.peninsula.co.in).

available on the stock exchange websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also on the Company's website www.hirect.com FOR HIND RECTIFIERS LIMITED

**SURAMYA NEVATIA** 

MANAGING DIRECTOR & CEO



नवकार कॉर्पोरेशन लि. कंटेनर फ्रेट स्टेशन्स अँड रेल टर्मिनल्स

नोंदणीकृत कार्यालय : २०५-२०६, जे. के. चेंबर्स, सेक्टर - १७, वाशी, नवी मुंबई - ४००७०३.

वेबसाईट : http://www.navkarcfs.com, सीआयएन : एल६३०००एमएच२००८पीएलसी१८७१४६

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा रु. लाखांत (ईपीएस सोडून)

तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०,५९१.९३	४४,९६७.५८	१३,०६१.२१
सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	६३०.१०	६,८२२.५१	१,८११.६
सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	३७२.६३	७,२९९.५२	१,२९१.१
खंडीत कामकाजातून करपूर्व नफा/(तोटा)	-	४,१५१.५१	१,१८७.८
खंडीत कामकाजाचा कर खर्च	-	२,२०१.९२	१०५.५
करोत्तर एकूण सर्वमावेशक उत्पन्न	३६९.१५	९,२७१.०८	२,३८४.३
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी)	१५,०५१.९२	१५,०५१.९२	१५,०५१.९
इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)	शून्य	१,८२,६००.३	शू-
अनन्यसाधारण बाबीनंतर प्रति समभाग प्राप्ती			
(प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य) (अवार्षिक)			
अखंडीत कामकाजासाठी			
(ए) मूलभूत-	0.24	४.८५	०.८६
(बी) सौम्यिकृत	0.24	४.८५	०.८६
खंडीत कामकाजासाठी			
खडात कामकाजासाठा		१.३०	٥.७२
खडात कामकाजासाठा (ए) मूलभूत	-	7.40	٠.٥١

१. मंडळाच्या लेखापरीक्षण समितीने ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीचे निष्कर्ष पुनर्विलोकित केले आणि ०८ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजुर करून अभिलिखित केले.

२. वरील निष्कर्ष सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे दाखल केलेल्या तपशिलवार तिमाही वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. विहित नमुन्यातील वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईटस (www.nseindia.com आणि www.bseindia.com) व कंपनीची वेबसाईट www.navkarcfs.com वर उपलब्ध आहेत.

> नवकार कॉर्पोरेशन लिमिटेड साठी शांतिलाल जे. मेहता

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : ८ ऑगस्ट, २०२३ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००१३४१६२

## 🔳 पेनिन्सुला लॅंड लिमिटेड

नोंद. कार्यालयः ५०३, ५ वा मजला, पेनिन्सुला टॉवर-१, पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३. दूरध्वनीः +९१-२२-६६२२९३००, फॅक्सः +९१-२२-६६२२९३०२ ईमेलः investor@peninsula.co.in, वेबसाईटः www.peninsula.co.ir सीआयएनः एल१७१२०एमएच१८७१पीएलसी०००००५

### ३० जुन, २०२३ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

-,				रु. लाखांत
		आं	लिप्त	
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
तपशील	३० जून, २३	३१ मार्च, २३		
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण महसुल (निञ्वळ)	१३,७३९	१४,७६५	३०,३७४	१,००,२१२
सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बार्बीपूर्वी)	१,२६१	१,४६३	१,१२६	६,०७२
सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	२,६८२	१,७१५	४६४	५,०३०
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	२,६८२	१,७१५	४६४	५,०३०
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून]	२,६८४	१,७२६	४६३	५,०३८
समभाग भांडवल (प्रति शेअर रु. २/- दर्शनी मूल्य)	4,८८०	५,८८०	५,५९०	५,८८०
मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) (अलिप्त तत्त्वावर)	-	-	-	(४,६८५)
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)				
मूलभूत :	0.97	०.६१	०.१७	१.८०
सौम्यिकृत :	0.98	०.६१	0.89	१.८०
		आ	लप्त	
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
तपशील	३० जन, २३	3१-मार्च-२3	३० जन, २२	३१ मार्च, २३

सौम्यिकृत :	0.98	०.६१	०.१७	٥٥.۶
		र्आ	लप्त	
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
तपशील	३० जून, २३	३१-मार्च-२३	३० जून, २२	३१ मार्च, २३
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण महसुल (निञ्वळ)	१८,८३३	१५,१३८	३१,८००	१,०३,८९२
सर्वसाधारण कामकाजातून निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बार्बीपूर्वी)	२,६६७	३,०११	१,८८०	८,५४६
सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	६,१३१	५,६६४	१,३८६	१०,२१०
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	६,१६८	५,५७३	१,२७६	१०,१५६
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून] कंपनीच्या मालकांना देय	६,०४७	५,२७१	१,२७९	९,७०८
समभाग भांडवल (प्रति शेअर रु. २/- दर्शनी मूल्य)	५,८८०	५,८८०	५,५९०	५,८८०
मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(४,१४१)
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/– चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)				
मूलभूत :	२.०६	۷۵.۶	०.४६	३.४७
सौम्यिकृत :	२.०५	۷.۷۷	०.४६	३.४७

\* कंपनीकडे वरील कालावधीत कळवण्यासारख्या कोणत्याही अनन्यसाधारण बाबी नाहीत.

९. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत, स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. सदर निष्कर्षांचे संपूर्ण विवरण, स्टॉक एक्सचेंजेस च्या वेबसाईट (www.bseindia.com/www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.peninsula.co.in) वर उपलब्ध आहे.

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत ७ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन संचालक मंडळाच्या लेखा परीक्षण समितीने केले आणि त्यानंतर संचालक मंडळाने ते मंजुर केले. पुढे, ते कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी पुनर्विलोकन करण्या अधीन होते.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी पेनिन्सुला लँड लिमिटेड

दिनांक : ७ ऑगस्ट, २०२३ ठिकाण : मुंबई

राजीव ए. पिरामल कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

हिंदस्तान मिल्स लिमिटेड

दिनांक: ०८ ऑगस्ट, २०२३

सीआयएनः एल१७१२१एमएच१९०४पीएलसी१९५ कृत कार्यालयः शिवसागर इस्टेट ''डी'' ब्लॉक, ८वा मजला, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८ फोन : ०२२ ६१२४०७००,

ई-मेल : contact@hindoostan.com, www.hindoostan.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित

वित्तीय निष्क	र्षांच्या विवरणाचा	उतारा	(रु. लाखात)
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३० जून,	३१ मार्च	३० जून,
	२०२३	२०२३	2022
	(अलेखापरिक्षित)	(परिक्षित)	(अलेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	२,०६१.८६	९,९०८.६०	२,७९९.२०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(६१.१६)	(६८०.४९)	(११६.२६)
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ	(६१.१६)	(६८०.४९)	(११६.२६)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(५९.९२)	(६७५.५३)	(११३.७४)
समभाग भांडवल	१६६.४५	१६६.४५	१६६.४५
अखंडित प्रवर्तनातून प्रति समभाग प्राप्ती			
(प्रत्येकी रु. १०/- च्या)			
मूलभूत :	(३.६७)	(১১.০४)	(६.९८)
सौम्यिकृत :	(३.६७)	(১১.০४)	(६.९८)
<b>टीप :</b> सेबी (लिस्टिंग ॲन्ड अंटर डिस्क्लोजर रिक	ायरमेंटस्) रेग्यलेशन्स	२०१५ च्या रेग्यलेष	ान ३३ अंतर्गत स्टॉक

विसर्चेजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. तेमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि कंपनी बेबसाईट www.hindoostan.com येथे उपलब्ध आहे.

ठिकाण: मंबर्ड खशाल ठाकरसी

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, <mark>श्रीम. ज्योती राजेश भाटिया आणि श्री. राजेश गोबिंद</mark> भाटिया ("हस्तांतरणकर्ता") रहाणार फ्लॅट क्र. १३३, मेकर टॉवर, आय विंग, जी. डी. सोमाणी मार्ग, कफ परेड, मुंबई ४०० ००५ याचा आमच्या अशीलांना खाली दिलेल्या परिशिष्टामध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेल्या सर्व भार, दावे आणि मागण्यांपासून मुक्त सदर जागेचे सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध मालकी आधारावर विकण्याचा मानस

विक्री, असाइनमेंट, हस्तांतरण, वाटप, देवाणघेवाण, भेट, भाडेपट्टा, उप-लीज, भाडेकरू, परवाना, ताबा, वापर, व्यवसाय, गहाण या मार्गाने कोणताही हक, नामाधिकार, दावा, मागणी, मिळकत किंवा हितसंबध असलेल्या किंवा दावा करणाऱ्या **सर्व व्यक्ती** शुल्क, धारणाधिकार, ट्रस्ट, वारसा, मृत्युपत्र, वारसाहक्क, कुटुंब व्यवस्था/सेटलमेंट, सुलभता, देखभाल, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा आदेश, करार, किंवा अन्यथा सदर संदर्भात त्यांच्या समर्थनार्थ सर्व कागदोपत्री पुराव्यासह **लेंटीन चेंबर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट**, मुंबई ४०० ००१ येथे ते लिखित स्वरूपात अधोस्वाक्षरी केलेल्या पत्त्यावर ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा)** दिवसांच्या कालावधीत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास दावे जर असतील तर ते सोडलेले किंवा माफ केले आहेत असे मानले जाईल. परिशिष्ट

मेकर टॉवर टी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे चे ५०रू.च्या दर्शनी मल्याचे ५ पूर्ण भरणा केलेले शेअर्स, विभिन्न क्र. २७१ ते २७५ (दोन्ही समावेशी), शेअर प्रमाणपत्र क्र. ४३ अंतर्गत, दिनांकित १ नोव्हेंबर, १९८९ आणि ५०रु.च्या दर्शनी मूल्याचे ५ पूर्ण भरणा केलेले शेअर्स, विभिन्न क्र. ४४६ ते ४५० (दोन्ही समावेशी), शेअर प्रमाणपत्र क्र. ८० दिनांकित १५ मे २०२२, आणि आनुषंगिक फ्लॅट क्र. १४३ मधील सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध, मोजमापित सुमारे १२२० चौरस फूट बांधलेले क्षेत्र, "मेकर टॉवर 'I'" मध्ये १४ व्या मजल्यावर, जी डी सोमाणी मार्ग, कफ परेड, मुंबई -४००००५ येथे स्थित. दिनांक - ९ ऑगस्ट २०२३

मतुभाई जमीतराम आणि असोसिएटस (रुक्साना मिलवाला) भागीदार



सिटी युनियन बँक लिमिटेड क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट प्रशासकीय कार्यालय: क्र. २४-बी. गांधी नगर. कुंबकोणम-६१२ ००१, **ईमेल आयडी :** crmd@cityunionbank.in फोन: ०४३५-२४३२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये पुनर्निविदा-नि-लिलाव विक्री सूचना वालील मिळकत/ती या **सिटी युनियन बँक लिमिटेड** कडे गहाण आहेत त्या कर्जदार/हमीदार **क्र. १) श्री** दशरथ धाकू भुवड, श्री. धाकू भुवड यांचा मुलगा, येथे खोली क्र. ३०७, भास्कर बालाजी इमारत, सुभाष रोड, डोंबिवली (पश्चिम) - ४२१२०२ तसेच येथे श्री. दशरथ धाकू भुवड, श्री. धाकू भुवड यांचा मुलगा क्र. ३, एलबीएस मार्केट इमारत, १ ला मजला, एल एन रोड, माटुंगा स्टेशन जवळ, मुंबई ४०००१९. क्र. २) सौ. चैताली दशरथ भुवड उर्फ चैताली सी. तांबट, श्री. दशरथ धाकू भुवड यांची पत्नी, खोली क्र. ०७, भास्कर बालाजी इमारत, सुभाष रोड, डोंबिवली (पश्चिम)- ४२१२०२. यांचेकडून ०६-०८-२०२३ रोजीस रु. १४,६९,१९०/- (रुपये चौदा लाख एकोणसत्तर हजार एकशे नव्वद मात्र) सह एकत्रित ०७-०८-२०२३ पासून ते प्रभारीत होणारे पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडे इतर थकबाकीच्या वसुलीकरिता साफैसी ऑक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे निविदा-नि-जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे.

आमच्या बँकेकडे गहाण असलेली स्थावर मिळकत (सौ. चैताली दशरथ भुवड उर्फ चैताली सी. तांबट, श्री. दशरथ धाकू भुवड यांची पत्नी, आणि श्री. दशरथ धाकू भुवड, श्री. धाकू भुवड यांचा मुलगा यांच्या मालकीची मिळकत)

असदे ग्राम पंचायतच्या हद्दीत आणि नोंदणीकृत उप जिल्हा कल्याण मध्ये महसूल गाव असदा, तालूका कल्याण, जि. ठाणे मध्ये सर्ल्हे क्र. १०२, हिस्सा क्र. ५ येथे स्थित असलेले आणि वसलेले असदे डोंबिवली तालूका,कल्याण, जिल्हा, ओमकार अपार्टमेंट नावे ज्ञात इमारतीमध्ये पहिला मजला, फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ५१० चौ.फू. चे सर्व ते भाग आणि विभाग. सीमाबद्ध: पूर्व- इमारत, पश्चिम: आतील रोड, उत्तर: चाळ, दक्षिण: चाळ.

राखीव किंमत : रु. १८,००,०००/-

(रुपये अठरा लाख मात्र)					
पूनः	-लिलावाचा तपशील				
निविदा नि लिलाव विक्रीची तारीख ठिकाण					
<i>३१-०८-२०२३</i>	सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-डॉबिवली शाखा, शॉप क्र. १, २, ३ आणि ४, श्री स्नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ११, अरुणोदय सीएचएसएल, महात्मा फुले रोड, स्वामी विवेकानंद स्कूल जवळ, डॉबिवली पश्चिम, ठाणे ४२१ २०२.				

द्र. ०२५१-२४०५६८१, सेल क्र. ९३२५००७४२८ नेविदा-नि-लिलाव विकीच्या अटी आणि शर्ती : (१) इच्छुक बोलीदाराने लिलावाकरिता व्यक्तिशः हजर राहणे आणि व्यक्तिशः सहभागी होणे आणि तो/ती स्वत

. हिता बोली करीत असल्याची लेखी घोषणा करणे आवश्यक आहे. (२) इच्छुक बोलीदार व्यवस्थापक, सिटी युनियन बँक लिमिटेड, डोंबिवली शाखा, दुकान क्र. १, २, ३ आणि ४, श्री स्नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ११, अरुणोदय सीएचएसएल, महात्मा फुले रोड, स्वामी विवेकानंद स्कूल जवळ, डोंबिवली पश्चिम ठाणे ४२१२०२ यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुक बोलीदाराने याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस **दु.०२.०० वा. किंवा पूर्वी ''सिटी युनियन** ब**ँक** लिमिटेड'' च्या नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या १०% च्या इअरकरिता पे ऑडेंर/डिमांड ड्राफ्टसह एकत्रित प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लिमिटेड यांच्या नावे मोहोरबंद लिफाफ्यातूनच फक्त विहित निविदा प्रपत्रातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशिलाकरिता इच्छुक खरेदीदार **टेलिफोन क्र. ०२५१-२४०५६८१, सेल क्र. ९३२५००७४२८** वर संपर्क करू शकतात. **(५)** मिळकत/ती "जे आहे जेथे आहे" आणि "जे आहे जसे आहे" तत्त्वाने विकण्यात येतील. (६) मोहोरबंद निविदा याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस द. ०३.०० वा. इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मार्गाने होणार असली तरीही प्राधिकृत अधिकारी त्यांच्य न्वत:च्या निर्देशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यास इच्छुव बोलीटारांच्या टरम्यान खला लिलाव करतील आणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्या व्यक्तीला विकी निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, सिटी युनियन बँक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील. (७) यशस्वी गोलीदाराने विक्री पूर्ण झाल्यानंतर **त्वरित** विक्री रकमेच्या २५% **(भरलेली इअर धरून)** आणि ७५% ची उर्वरित रक्कम विक्री निश्चितीच्या तारखेपासून **१५ दिवसांत** जमा करणे आवश्यक आहे, कसूरवार ठरल्यास अगोद जमा केलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल. (८) विकी प्रमाणपत्र हे येथील विहित कालावधीत संपर्ण विकी गोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशस्वी खरेदीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे जारी करण्यात येईल. (९) ाशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता दे प्रभार/शुल्क भरायचे आहेत. (१०) यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशीर घराचा कर. वीज प्रभार आणि अन्य थकबाकी). टीडीएस. जीएसटी काही असल्यास. शासन. शासकीय उपक्रम. स्थानिक मंडळाची थकबाकी भरायची आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा गकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार राहतील.

ठिकाण : कुंबकोणम, दिनांक : ०७-०८-२०२३ **नोंद. कार्यालय** : १४९, टी.एस.आर. (बीग) स्ट्रीट, कंबकोणम, थंजावूर जिल्हा, तामिळनाडू - ६१२ ००१, सीआयएन - एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७

टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्स : ०४३५-२४३१७४६, वेबसाईट : www.cityunionbank.com

मुल्लर अँड फिप्स (इंडिया) लि.

नोंदणी. कार्यालय : २०४, माधवा बिल्डिंग, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१. दू. क्र. : ०२२–२६५९१९९, फॅक्स –०२२–२६५९११८६, वेबसाईट – www.mulphico.co.in, सीआयएन क्र.: एल६३०९०एमएच१९१७पीएलसी००७८९७

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित अलिप्त/एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	રું. ભાલાત										
			आ	लप्त			एकत्रित				
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
		३०/६/२०२३	38/3/2023	३०/६/२०२२	38/3/2023	३०/६/२०२३	38/3/2023	३०/६/२०२२	38/3/2023		
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१४५.३४	१०२.१५	११५.७१	४१७.३८	१४५.३८	१०२.१७	११५.७६	४१७.३८		
2	सर्वसामान्य कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा) करोत्तर	२९.५६	१०.५२	१०.१९	२१.४३	२९.४८	۷۶.۶	१०.१२	२१.२३		
3	सर्वसामान्य कामकाजातून निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अनन्य साधारण बाबींनंतर)	२९.५६	१०.५२	१०.१९	२१.४३	२९.४८	5.82	१०.१२	२१.२३		
γ	इतर सर्वसमावेशक उत्पन्न	(०.९५)	(\$8.0)	(१.०५)	(\$8.0)	(०.९५)	(\$8.0)	(१.०५)	(\$8.0)		
ų	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२८.६१	१०.०९	9.88	२१.००	२८.५३	९.०५	9.00	२०.८०		
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	६२.५०	६२.५०	६२.५०	६२.५०	६२.५०	६२.५०	६२.५०	६२.५०		
૭	इतर इक्विटी	-	-	-	(२६५.८७)	_	-	-	(२६४.६९)		
۷	प्रती समभाग प्राप्ती, रु. १०/- प्रती समभाग								İ		
	मूलभूतः (रु. त)	४.७३	१.६८	१.६३	₹.४३	8.62	१.५२	१.६२	₹.४०		
	सौम्यिकृतः (रु. त)	४.७३	१.६८	१.६३	3.83	४.७२	१.५२	१.६२	3.80		

ठिकाण: मुंबई

दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२३

१. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही साठीचे अलिप्त/एकत्रित वरिल वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि ८ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुर केले.

२. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. सदर तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) व कंपनीची वेबसाईट (www.mulphico.co.in) वर उपलब्ध आहे

मुल्लर अँड फिप्स (इंडिया) लि. साठी सही/-

मिलन दलाल

संचालक



PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

Regd. Office: "Patel House", 5th Floor, 48 Gazdarbandh North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054 Tel.: 022-26050021, 26052915 • Fax No.: 022-26052554 Website: www.patel-india.com • CIN: L71110MH1962PLC012396

# EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE, 2023.

			(Rs. In Lakhs
Quarter ended (30/06/2023) Unaudited	Quarter ended (31/03/2023) Audited	Year ended (30/06/2022) Unaudited	Year ended (31/03/2023) Audited
6104.28	6413.21	7149.06	27827.80
103.06	109.95	110.37	464.12
103.06	109.95	110.37	464.12
103.60	137.15	111.35	489.68
141.12	59.18	54.35	346.71
6458.57	6603.59	3603.59	6603.59
-	=	-	5274.06
0.16 0.16	0.32 0.21	0.31 0.17	1.13 0.74
	(30/06/2023) Unaudited 6104.28 103.06 103.60 141.12 6458.57	(30/06/2023)         (31/03/2023)           Unaudited         6104.28           6104.28         6413.21           103.06         109.95           103.06         109.95           103.60         137.15           141.12         59.18           6458.57         6603.59           -         -           0.16         0.32	(30/06/2023) Unaudited         (31/03/2023) Audited         (30/06/2022) Unaudited           6104.28         6413.21         7149.06           103.06         109.95         110.37           103.06         109.95         110.37           103.60         137.15         111.35           141.12         59.18         54.35           6458.57         6603.59         3603.59           -         -         -           0.16         0.32         0.31

कार्यकारी संचालक

. The results of the quarter ended 30th June, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board o Directors of the Company at their meeting held on August 08, 2023. They have been subjected to Limited review by the

. For the quarter ended 30th June, 2023 year to date figures are not given as they are identical with quarterly figures.

3. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

During the previous year the balance call money of Rs.7.50 per share as per the terms of the right issue was called from the eligible shareholders as on the record date. Balance call money was not paid by 3759 shareholders holding 1450177 shares. Accordingly, application money paid by these shareholders amounting to Rs.3625442.50 was forfeited as per

. The Company strives to follow highest level of Corporate Governance. Our policy of Corporate Governance help us strike the right balance in our pursuit of long term, sustainable value creation

6. Previous period's and year's figures have been recast / restated wherever necessary.

By Order of the Board For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

PLACE: MUMBAI DATE: 08.08.2023

(MAHESH FOGLA) WHOLÈ TIME DIRECTOR

## **IMJENBURKT**

जेनबक्टं फार्मास्युटिकल्स लि.

नोंदणी. कार्यालय : निर्मला अपार्टमेंटस्, ९३, जे. पी. रोड, अंधेरी (प), मुंबई -४०००५८ सीआयएन: एल२४२३०एमएच१९८५पीएलसी०३६५४१ 🛧 फोन : ६६९४३१२१ 🛨 फॅक्स : ६६९४३१२७ 🛨 ईमेल : investor@jenburkt.com

३० जून, २०२३ रोजी संपलेली तिमाही करिता

## अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	(रु. लाखात इपाएस वगव					
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेल्या वर्ष		
क्र.	तपशील	३०.०६.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३०२१.२४	३२२७.४५	१४१८७.२४		
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबीपूर्व)	७४३.०१	७७९.३१	३२८६.४७		
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	७४३.०१	७७९.३१	३२८६.४७		
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)	५३६.९१	५९५.३२	२४६०.७०		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	६४५.८०	५३६.८२	२५०२.९६		
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	४४१.३३	४५८.९४	४४१.३३		
७.	राखीव आणि आधिक्य (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	_	११७९७.६४		
८.	प्रती समभाग प्राप्ती (इ.पी.एस.) (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता) (मूलभूत आणि सौम्यिकृत)	१२.१७	१२.९७	५३.९०		

टिपा:

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.ienburkt.com वर उपलब्ध आहे.

मागील कालावधीची आकडेवारी ही चालू कालावधीच्या आकडेवारीशी तुलनात्मक बनण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठीत/पुनरीचित करण्यात आली आहे

संचालक मंडळाच्या आदेशाने जेनबर्क्ट फार्मास्युटिकल्स लि. करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२३

(आशिष यु. भुता) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएनः ००२२६४७९)



### NATIONAL COMMODITY CLEARING LIMITED

CIN: U74992MH2006PLC163550

Reg. office: Ackruti Corporate Park, 1st Floor, L.B.S. Road, Kanjurmarg (West), Mumbai - 400 078 Ph: 91 22 6280 4900 | Fax: 91 22 6280 4901 | Email: contactus@nccl.co.in | Website: http://www.nccl.co.in

### Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023

				(Rs. in lakhs
SI. No.	Particulars	Quarter ended June 30, 2023 (Unaudited)	Year ended March 31, 2023 (Audited)	Quarter ended June 30, 2022 (Unaudited)
1.	Total Income from Operations	471.77	2,071.72	524.26
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(211.93)	(467.12)	(129.61)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(211.93)	(467.12)	(129.61)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(152.98)	(352.64)	(93.83)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(160.85)	(381.24)	(98.39)
6.	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-per share)	12,275	12,275	12,125
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	4765.28#	-
8.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/-each) 1. Basic: 2. Diluted:	(0.12)* (0.12)*	(0.29) (0.29)	(0.08)* (0.08)*

Note: (a) The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results. The full format of the quarter ended Financial Results are available on Company's website www.nccl.co.in.

b) #Includes Company's own contribution towards Core SGF and income earned thereon For National Commodity Clearing Limited

Rajiv Relhan Managing Director & CEO

(DIN: 07214524)

Place: Mumbai

डीआयएन क्र.: ०००६२४५३

Date: August 8, 2023